

eClerx/SECD/SE/2019/91

June 11, 2019

| | |
|---|---|
| BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25 th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 | National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051 |
|---|---|

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["Listing Regulations"]

Reg: Newspaper advertisement regarding transfer of shares to Investor Education and Protection Fund

**Scrip Code: BSE - 532927
NSE - ECLERX**

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund published today in Free Press Journal (in English) and Nav Shakti (in Marathi).

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully
For eClerx Services Limited


Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance Officer
F8538



Encl: As above

eClerx Services Limited
 Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India.
 Phone No.: +91-22-6614 8301 | Fax No.: +91-22-6614 8655
 Email Id: investor@eclerx.com | Website: www.eclerx.com

NOTICE**TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

This Notice is published pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules").

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

Adhering to the various requirements as set out in the IEPF Rules, the Company has already sent communication individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority under the IEPF Rules for claiming their unclaimed dividend latest by August 31, 2019 to avoid transfer of shares to the demat account of IEPF Authority.

In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.eclerx.com. Shareholders are requested to refer to the web-link <https://eclerx.com/investor-relations/stock-informations-corporate-actions/unclaimed-shares/> to verify the details of unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF. The shareholders are advised to claim such dividend(s) by August 31, 2019.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the demat account of IEPF Authority by making an online application to the IEPF Authority, for which the details are available at www.iepf.gov.in.

In case the shareholder is unable to claim the unclaimed dividend(s) by August 31, 2019, the Company shall with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, initiate necessary action for transfer of shares to the demat account of the IEPF Authority as per the procedure prescribed under IEPF Rules.

In case of any queries/clarifications, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agent at:

Karvy Fintech Private Limited
 (Unit: eClerx Services Limited)
 Mr. Balaji Reddy,
 Karvy Selenium Tower B, Plot 31-32,
 Gachibowli Road, Financial District, Nanakramguda,
 Hyderabad - 500 032.
 Tel.: 04067161571, Fax: 040 23420814

For eClerx Services Limited
 Pratik Bhanushali
 Company Secretary & Compliance Officer
 F8538

Place: Mumbai
 Date: June, 10, 2019

REGD A/D/DA/ST/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT**SALE PROCLAMATION OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI**

MTN Bhavan, 3 Floor, Colaba Market, Colaba, Mumbai.

R.P. No.385/2017 DATED: 04/06/2019

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

Bank of Baroda, Bhandup (W) Branch

V/s Certificate Holder (Org. Applicants)

M/s National Transmission Products & Ors

CD-1: M/s. National Transmission Products, 4093, Bhandup Industrial Estate, Pannal Compound, LBS Marg, Bhandup (West), Mumbai 400078

CD-2: Mr. Jagdish Singh Bhati, Flat No. 1705, Bldg. No. 1B, 17th Floor, Dreams Hsg Soc., LBS Road, Mumbai 400078

CD-3: Mr. Karan Singh Bhati, Flat No. 1705, Bldg. No. 1B, 17th Floor, Dreams Hsg Soc., LBS Road, Mumbai 400078

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No.192/2013 for recovery of Rs.4,18,55,854.00 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 6,93,32,797.23 is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs.6,93,32,797.23 (Rupees Six Crore Ninety Three Lacs Thirty Two Thousand Seven Hundred Ninety Seven and paise Twenty Three only) with interest @ 14.50% p.a. with monthly rests from the date of filing of O.A.i.e. 11.06.2015 till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 12.07.2019 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s E-procurement Technologies Ltd.

at: <https://drdt.lauctiontger.net> B-704, Wall Street - II, Opp. Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380006 Gujarat (India) Phone No. 079-40270594/596/598/568/557, 07940230841/844/806/813/814/815/818.

Mr. Vijay Shetty Mobile: 6352490773, Mr. Tilkat Maratha, Mobile 6351896832.

For further details contact: Mr. Umesh Sonkar, Mobile: 7874447169

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

1. The reserve price below which the property shall not be sold is **Rs.29.58 lakhs (Rupees Twenty Nine Lakhs Fifty Eight Thousand only)**

2. The amount by which the bid is to be increased shall be **Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand only)**. In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.

3. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

4. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount **Rs.3.00 lakhs (Rupees Three Lakhs only)**, is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 0383020001231, Bank of Baroda, ARM Branch, Meher Chambers, Dr. S.B. Marg, Opp Petrol Pump, Ballard Estate, Mumbai-400 001, IFSC Code No. BARB03ALBOM of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information / details is **09.07.2019** by 4.30 p.m. The physical inspection of the properties may be taken between 2.00 p.m. and 5.00 p.m. on date **05.07.2019** at the property site.

5. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation / attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai.

6. The successful bidder shall have to deposit **25% of his final bid amount** after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per details mentioned in para 4 above.

7. The purchaser shall deposit the balance **75% of final bid amount** on or before 15th day from the date of sale of the Property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15 day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit **ponndage fee with Recovery Officer I, DRT II @ 2% upto Rs.1000/- and @ 1% of the excess of the said amount of Rs.1000/- through DD in Favour of Registrar, DRT-II, Mumbai.**

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the account number mentioned by such bidder by the concerned bank.

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

No. Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to a defaulter and any other persons as co-owners.

Revenue assessed upon the property or any part thereof

Details of any other encumbrance to which property is liable

Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.

1. Industrial Gate 4093, 4th Floor, Nahar and Sheth Industrial Estate, LBS Marg, Bhandup (West), Mumbai 400078 (admg. 174 sq ft carpet area, per valuation report)

Not available

Identified Property

Not available/ not known

Given under my hand and seal on this 4th day of June, 2019.

Sd/- (Sujeet Kumar) Recovery Officer - I DRT - II, Mumbai

SEAL

MAHAVITARAN
 Maharashtra State Building Co. Ltd.
 CIN: U40109MH2005GG0133645

NOTICE INVITING TENDER
MMC/T-HTM2-01/0619

Tenders are invited in prescribed form as per e-tendering (Supply system), duly super scribing tender no., due date, opening date and time are invited for following:

| Tender No. & Description of Material | Due date & Time (Hrs) for Submission & Opening of Tender |
|---|--|
| MMC/T-HTM2-01/0619 (On Two Bid System) Procurement of Hot Rolled Steel Beam (Joist) of Size 125 x 70 mm, 8 mtr, 175 x 85 mm, 9 mtr, 116 x 100 mm, 11 mtr and 152 x 152 mm, 13 mtr, on e-Tendering. (ITEM CODE: 33289818221, 33289818311, 33289818651 & 33289818901) | 28.06.2019 upto 15.00 hrs 28.06.2019 at 16.00 hrs |
| Estimate amount: Rs. 14141.00 Lakhs (Approx). Cost of tender documents: Rs. 29,500/- | Pre-bid Meeting on 14.06.2019 at 14.00 hrs. |

Contact person/Tender to be submitted to:- The Chief Engineer (MMC) M.S.E.D.C.L."Prakashgad" 1st floor, Bandra (East), Mumbai - 51. Maharashtra.

For further details please visit our website <https://etender.mahadis.com.in>

HO. PR. 186/2019 Chief Engineer (MMC)

The Mogaveera Co-operative Bank Ltd.
 Regd. & Administrative Office :
 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.H. Educational Campus Marg,
 Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

PUBLICATION OF NOTICE

Regarding Physical Possession Of Property U/s 13(4) OF SARFAESI ACT, 2002

Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice under section 13(2) of the said Act was issued on 22/06/2018 calling upon Borrowers/Mortgagors/Sureties to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Mortgagors/Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Mortgagors/Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/05/2018.

State Bank of India
एएसआरबी-बँकिंग
एसीसीओ क्र. २०-२६, टाटा फ्लोअर, सेक्टर ५-सी, मध्य मार्ग, बँकिंग

जाहिर नोटिस
सर्व लोकांस कळविण्यात येते की, गाव मोजे चुंबदूर, तालुका वसई, जि.पालघर येथील सव्हे नं. ६८, क्षेत्र हे. १, क्षेत्र हे. १. ०-८०-७०, पो. ख. ०-०७-१० आकार रु. पे. -१, ही जमीन मिळकत श्री. संदिप धावजी राठोड हाचं मालकी कब्जेविराहीतची उपभोगाची असून सदर जमीन मिळकत त्याचेकडून आमच्या अशिलानां कायम विकत घेण्याचे ठरविले आहे.

एल बी पब्लिशर्स अँड डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड
नॉंदणीकृत कार्यालय : ११/१३ बोवाला बिल्डींग, रूम क्र. ७/८/१ वा मजला, हाश्मिन सर्कल, मुंबई महाराष्ट्र ४०० ०३९, ईमेल : info@lbp.co.in
जाहीर सूचना
काँफ. क्र. आयनमसी-२६
कंपनी (असमाविष्ट) नियम २०१४ च्या नियम ३० अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधून कर्नाटक राज्यामध्ये कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे स्थानांतरण क्षेत्रिय संचालक यांच्या समक्ष
पंडित के. वेंकटेश, मुंबई

जाहीर नोटिस
या जाहीर नोटिसद्वारे सर्व जनसंख्या कळविण्यात येते की, श्री. संकेत अनिल धारक यांची. पद्मना अशोक पाटील, हानी माझे अशील सर्व जनास सहाकारी बँक लि. हाच्याकडे गाव मोजे निळेगळे, ता. वसई, जि. पालघर येथील जुना म. नं. ६४ नवीन स. नं. ८६ हि. नं. २ पैकी हा जमीन मिळकतीवर बांधणीचा आलेख पत्रावली नवी येथील "सोनी" हा इमारतीसाठी "सोनी भवन को.ऑफ. ही. सो. लि." हा सोसायटीवधीत व - विभाजित, तळमजल्यावरील दफिन क्र. ०१ च्याचे क्षेत्र ४४५ चौ.फूट म्हणजेच ४४.३५ चौ.मी. (बिल्टअप) ही मिळकत गहाळवादाद्वारे ताण देऊन प्राप्तविण्यात येण्याचा प्रस्ताव देऊन आहे.

eClxer
ईक्वलिटी सॉल्यूशंस लिमिटेड
CIN: L72200MH2000PLC125319
नॉंदणीकृत कार्यालय : सोनाबाला बिल्डींग, १ला मजला, २१ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०००२३, फोन: +९१ (२२) ६६१४८३०१, फॅक्स क्र. +९१ (२२) ६६१४८३५५, ईमेल: investor@eclexer.com

जाहीर सूचना
याद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, आम्ही श्री. वामन पवार, एचडीएफसी बँक, कांकर मुण, मुंबई सह सदर बँकिंग व्यवस्थाद्वारे मे. वैशाली ट्रान्सफॉर्मर्स प्रा. लि. यांना दिलेल्या बँकिंग सुविधा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाने माझी खालील वर्णन केलेली मिळकत ही सदर बँकेत गहाण ठेवण्यास इच्छुक आहे.

अॅड. आलवर्ध पी. डावरे
माँप नं. १८ व एफ/००१, तळमजला, एन. जी. सुखलता कॉम्प्लेक्स को. ऑफ. ही. सोसा. लि. कचेरी रोड, ता. वसई, जि. पालघर

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at large that Developers M/s. Shree Samarth Erectors and Developers a registered Partnership Firm having their regd office at Group No. 1, 229/3194, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai-400083 and Corporate Office at 103A, Ganga Building, Vasant Sagar Complex, Thakur Village, Kandivali (E), Mumbai-400101 Developing Slum Rehabilitation Project M/s. Kranji Jyot No.1(SRA) Co-Op. Hsg. Soc. Ltd situated C.T.S. No-194A, Village: Ghatkopar, Taluka: Kurla and C.T.S. No-1B, Village: Vikhroli, Taluka: Kurla, District: Mumbai Suburban along with Joint Developer's M/s. Vinayak Associates, a Partnership firm having its office at A/103, Sai DHAM COMPLEX, Lajli Pada, Behind Police Beat Chowk, Link Road, Kandivali (W), Mumbai-400067.

कंपनीच्या समभागांचे गुंतवणूक प्रक्रिया आणि संरक्षण निधी (आयव्हीएफए) कडे हस्तांतरण
फायदा कर्णयात आलेल्या गुंतवणूक प्रक्रिया आणि संरक्षण निधी प्राधिकरणा (अकाउंटिंग, ऑडीट, प्रशासन अॅड इतर) निव्वामाच्या २०१६ च्या निव्वाम ६ च्या मालमतेच्या अनुसार हि सूचना देण्यात येत आहे.

जाहीर सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की, (i) खाली परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले पुनर्विकासाकरिता विकासक म्हणून माझे अशील टेंडरसाठी अॅड-इंक्व्हेस्टर हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) द्वारे आमकां देण्यात आलेले डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (सदर आमकार) ची दिनांक १४ मार्च, २०१९ पासून परिणामासह निवृत्ती आणि (ii) १ जून, २०१८ पासून परिणामासह संसृष्टात आलेला सदर आमकार च्या नाव माझ्या अशिलद्वारे जाहीर केलेले दिनांक ६ जुलै, २०१३ रोजीचे लेटर ऑफ इंटेंट हट केला आहे (सदर मिळकत) सदर आमकार यांचा सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा कोटावाही हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध नाही.

जाहीर सूचना
आमचे अशील म्हणजेच १) डॉ. आदिति ए. शर्मा आणि २) श्री. मोहन एम. शर्मा, यांच्या सांगण्या अन्वये याद्वारे सूचना देणेत येते की, आम्ही १) श्रीम. केशव सुहास काळे आणि २) श्रीम. गौरी केतन काळे (विक्रते), मेडीपाईंट हॉस्पिटल समोर स्थित सदर सोसायटीची इमारत क्र. जी मध्ये १ ल्या मजल्यावर फ्लॅट क्र. ०४ (फ्लॅट) मोजमापित ४३.५२ चौ. मीटरस (बिल्टअप क्षेत्र) किंवा तत्सम यासह कार पार्किंग जागा क्र. ०७ (कार पार्किंग जागा) चे धारक आणि अग्रेच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ("सोसायटी") द्वारे २६.०८.२०१५ रोजी जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ४ अन्वये रु. ५०/- चे प्रत्येकी १० (दहा) पूर्ण देणे असेस आणि धारक विभिन्न क्र. ३१ ते ४० (दोन्ही समाविष्ट) (शेअर्स) चे धारक आणि अधिक तपशिलावारपणे परिशिष्टात वर्णन.

Table with 4 columns: अनु क्र., कर्जदार/हमीदारचे नाव, मागाणी सूचनेची शक्ती आणि धरती रक्कम, कर्जाची तारीख, स्थायर मिळकतीचे वर्णन आणि पार्किंग जागेचे मालक

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.
(पब्लि-स्टेट डिपॉझिट बँक)
संयुक्त कार्यालय, "मस्तानी" बिल्डिंग, सोनाबाला रोड, गोमगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. 1 फोन - ६९२९ ००८८/६९२९ ०१३४/६९२९ ००८३

State Bank of India
एएसआरबी, ठाणे (११६९७)
१ला मजला, केएम, प्लॉट क्र. ११२, सॅकल रोड क्र. २२, वागळे इन्स्ट्रियल इस्टेट, ठाणे (५)-४०० ६०४
स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना
हाची कृपया नोंद घ्याव्यात याची ही दाना व कर्णयात आलेली आणि आयव्हीएफए निव्वामाची दाना असून आयव्हीएफए कडे हस्तांतरित करण्यात आलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनी कडे कोटावाही दाना कर्णयात आलेली निव्वाम प्रक्रिया आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या २०१६ च्या निव्वाम ६ च्या मालमतेच्या अनुसार ही सूचना देण्यात येते.

PUBLIC NOTICE
Public is hereby informed at large that Late Mrs. Jayna Nanik Gogia was legally right owner of Flat No. 62, 6th Floor, at Shubhangan Co-operative Housing Society Ltd., V. P. Road, Santacruz(W), Mumbai - 400 054 on plot No. J-5, Survey No. 409 (Part), CTS No. G-2, area about 136-94 sq. meters. That Mrs. Jayna Nanik Gogia expired on 3rd June, 2018 leaving behind the legal heirs (i) Mr. Nanik Lachmandas Gogia (husband) (ii) Mrs. Amodini Summet Punjabi (daughter) (iii) Mr. Karan Nanik Gogia (son). That Mrs. Jayna Nanik Gogia expired without nominating the said flat. That Mrs. Amodini S. Punjabi and Mr. Karan N. Gogia have released and relinquished their rights in the said flat in favour of Mr. Nanik L. Gogia. vide registered release deed on 18th June, 2018 for transfer of shares of the said flat exclusively in the name of Mr. Nanik L. Gogia.

PUBLIC NOTICE
Also M/s. Shree Samarth Erectors and Developers and M/s. Vinayak Associates have executed a Joint Development Agreement dated 30th October 2013 duly registered at serial no. 10387 before the Sub Registrar of Assurances, Kurla-II, Mumbai Suburban District, Mumbai on the terms and Conditions as mentioned therein. The SRA has issued commencement certificate (C/C) upto Plinth level bearing No. SRA/EN/2240/ N/STGL/UP dated 18th April 2017 for the Construction of Rehab Building (A-Wing-Ground plus 14 upper floors) and Sale Building (B & C - Wings-Slit Plus 16 upper floors) known as 'Vinayak Heights' Phase-I. The Project is Registered with MahaRERA vide registration No. P5180000626 dated 18/07/2017.

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.
संयुक्त कार्यालय, "मस्तानी" बिल्डिंग, सोनाबाला रोड, गोमगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. 1 फोन - ६९२९ ००८८/६९२९ ०१३४/६९२९ ००८३

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
नॉंद. कार्यालय : २७ बिकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, मांडा कुर्ला कॉम्प्लेक्स, मांडा (पू.), मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड - ४०० ०५१.
शाखा कार्यालय : १५९/ए, पहिला मजला, संसमंग बिल्डिंग, सी. एस. टी. रोड, कलिंगा, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०९८.
स्थायर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना
सिव्हराटयव्यवस्था अॅड इन्क्व्हेस्टर आणि फायनान्सियल अॅसेसर्स अॅड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेटर अॅड, २००२ सहजावता सिक्युरिटी इंटरेटर (एफोर्समेंट) रुम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थायर मतेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना देण्यात येते.

एक्सेल क्राॅप केअर लिमिटेड
(संयुक्त) L74999MH1964PLC012878
नॉ. कार्यालय : १८४-८७, एन. सी. रोड, जोसेवरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२
राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठासमोर
कंपनी योजना अर्ज क्र. १६७० सन २०१९
कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या प्रकणात आणि
कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी आणि वेळोवेळी प्रचलित असलेल्या त्या अंतर्गत बनवलेल्या नियमावली प्रकणात आणि
एक्सेल क्राॅप केअर लिमिटेड, हस्तांतरित कंपनीच्या सुमोटीनो केमिकल इंडिया लिमिटेड, हस्तांतरित कंपनीची एकत्रिकरणाच्या (अंतर्गतवने विलीनीकरण) योजनेच्या प्रकणात

तारण धनकोडे नाव आणि पत्ता
गहाणकारांचे नाव
मागाणी सूचनेनुसार शक्ती रक्कम
राखीव किंमत
इसारा अनामत रक्कम
विक्रीकरिता विक्री सूचना
सिव्हराटयव्यवस्था अॅड इन्क्व्हेस्टर आणि फायनान्सियल अॅसेसर्स अॅड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेटर अॅड, २००२ सहजावता सिक्युरिटी इंटरेटर (एफोर्समेंट) रुम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थायर मतेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना देण्यात येते.